## **ONELIFE CAPITAL ADVISORS LIMITED**

CIN: L74140MH2007PLC173660

Regd. Off: Plot No. A 356, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (W) - 400604 Thane 400604 Tel no.: 022-25833206; Email id: cs@onelifecapital.in; Web: www.onelifecapital.in

Exchange Plaza

Bandra- Kurla Complex

**Symbol: ONELIFECAP** 

Bandra, Mumbai- 400 051

**National Stock Exchange of India Limited** 

**September 13, 2022** 

To,

**BSE Limited** 

Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

**Scrip Code: 533632** 

ISIN: INE912L01015

Sub: Newspaper Advertisement of 15th Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

This is to inform you that the 15<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 11.00 A.M., through Video Conferencing/Other Audio Visual Means.

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of the advertisement, published in "Business Standard' and "Mumbai Lakshadeep" newspapers on September 13, 2022, in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated 5th May 2020.

You are requested to kindly take note of the same.

Thanking You,

For Onelife Capital Advisors Limited

Sd/-

Himanshu Unadkat Company Secretary & Compliance Officer

Enclosure: a/a

#### **Public Announcement** OR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF **SHALIBHADRA COTTRADE PRIVATE LIMITED**

The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of Liquidation Process of Shalibhadra Cottrade Private Limited ("Corporate Debtor") vide order dated June 3, 2022 under section 33 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code") and appointed Mr. Brijendra Kumar Mishra as Liquidator of the Corporate Debtor under section 34 (4) of the Code

Notice is hereby given that the Liquidator of the Corporate Debtor vide Public Announcement dated June 18, 2022 published in Business Standard and Navshakti newspapers on June 18, 2022 had invited the stakeholders to submit proofs of their claims on or before July 17, 2022. In pursuance of the Regulation 31 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, the Liquidator had prepared a list of stakeholders, category wise, based on proofs of claims submitted and accepted under the aforesaid Regulations. The said List of Stakeholders has been submitted to the Hon'ble NCLT on September 11, 2022.

Kindly note that the Liquidator reserves all rights to modify any entry in the List of Stakeholders in accordance with the provisions of Insolvency and BankruptcyCode, 2016 and regulations made thereof.

Brijendra Kumar Mishra Liquidator – Shalibhadra Cottrade Private limited Regn No. : IBBI/IPA-002/IP-N00109 / 2017-2018/10257 Email: <u>liquidation.scpl@gmail.com</u> Date: September 12, 2022

#### PUBLIC NOTICE

NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF **ULTRAMARINE AND PIGMENTS LTD** REGD OFFICE:556, VANAGARAM ROAD, AMBATTUR, CHENNAL-600053

I/WE , DR SALIMA ARSHAD RAIS AND ARSHAD ANWAR RAIS RESIDING AT HOUSE NO.1204, RAIS MANSION, AAMPADE 60 FEET ROAD, OFF NASIK HIGHWAY NEXT TO SUPER BAKERY BHIWANDI, BHIWANDI DANDEKARWADI BHIWNADI THANE, MAHARASHTRA -421302 THE REGISTERED HOLDER(S) OF THE UNDER MENTIONED SHARES HELD IN THE ABOVE SAID COMPANY. HERREBY GIVE NOTICE THAT THE SHARE CERTIFICATE(S) IN RESPECT OF THE SAID SHARES HAVE BEEN LOST AND I HAVE APPLIED TO THE COMPANY FOR ISSUSE OF DUPLICATE CERTIFICATE(S).

ANY PERSON HAVING CLAIM IN RESPECT OF THE SAID SHARES SHOULD LODGE SUCH CLAIMS WITH THE COMPANY AT ITS ABOVE REFERRED ADDRESS WITHIN 15 DAYS FROM THIS DATE, ELSE THE COMPANY WILL PROCEED TO ISSUSE DUPLICATE CEERTIFICATE(S) AND NO FURTHER CLAIM WILL BY THE COMPANY THEREAFTER.

l	FULIU NU.	CERTIFICATE NO.	DISTINCTIVE NOS	NU. UF SHARES
I	S0000617	694	1436446-1437445	1000
ĺ	S0000617	1602	19111868-19112467	600

-----

Name Of Shareholder Dr. Salima Arshad Rais And **Arshad Anwar Rais** 

Whereas

No.

Date: 07/09/2022



Notice convening the 15th AGM.

einward.ris@kfintech.com.

Place · Thans

केनरा बैंक Canara Bank 📣

िसिंडिकेट Syndicate

available, to redeem the secured assets.

Date: 08.09.2022

Fax: 022- 41842228 | Email id: cs@onelifecapital.in

Web: www.onelifecapital.in | CIN: L74140MH2007PLC173660

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting ('AGM') of the members of

the Company is scheduled to be held Friday, 30th September, 2022 at 11,00 A.M. through

Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence o

ne members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act

2013. MCA circular dated 5th May 2020 read with circulars dated 8th April 2020, 13th April

2020 and 13th January, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circula

dated 12th May 2020 and 9th December, 2020, to transact the business as set out in the

n compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice

of 15th AGM and Annual Report for Financial Year 2021-22 will be sent to all the member whose email addresses are registered with the Company/Depository Participants/KFir Technologies Private Limited (KFintech) (formerly Karvy Fintech Private Limited) the

Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company, shortly in compliance with the

applicable laws. Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through

to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA a

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to

cast their vote on all resolutions set out in the Notice of the 15th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e

voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provide in the Notice of 15" AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of 15th AGM and Annual Report for Financial Year 2021-22 will also be made available on the Company's website at https://www.onelifecapital.in and website of the stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of the stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of the s

This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS

DP Code : 6099

For Onelife Capital Advisors Limited

Chairman and Whole-time Directo

Email: cb6099@canarabank.com

East: Staircase Plus 7.50 meter Common

Passage, **West**: Open Space and Plot No. 10 Open to Sky, **North**: Common Passage Plus 18 Meter Wide Road,

South : Open Space and Plot No. 08 and

Sd/-

Authorised Officer, Canara Bank

Prabhakara Naig

DIN: 00716975

India Limited at www.nseindia.com and on the website of KFin at www.kfintech.com.

Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEB

See rule 8 (1)

**POSSESSION NOTICE** 

(For Immovable property)

The undersigned, being the Authorized Officer of the CANARA BANK, OZAR BRANCH under

Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act

54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security

Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 27/10/2021 which was delivered to you

through paper publication in Business Standard and Dainik Punyangari on **02/12/2021** calling upon the

13.36,336.94/- (In Words: Rupees Thirteen Lakhs Thirty Six Thousand Three Hundred Thirty Six and

general, that the undersigned has taken Actual /Symbolic Possession of the property described herein

below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 of

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and

any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, Ozar Branch for an amount of

Rs. 13.36.336.94/- (In Words :- Rupees Thirteen Lakhs Thirty Six Thousand Three Hundred Thirty

Seal of

The details of the property / ies mortgaged to the bank and taken possession by the bank are as follows

BORROWER/S MR. SANTOSH JULAL PAWAR to repay the amount mentioned in the notice, being Rs

Ninety Four Only) (As on Date 24/10/2021) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public ir

the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 7th day of September of the year 2022.

Six and Ninety Four Only) (As on Date 24/10/2021)+ future interest thereon

**Description of Mortgaged property details** 

All that piece and parcel of property situated at Hall

of 1st Floor, Adm Area 572.43 Sq. Feet (Built UP) Shri Staptshrungi, Gat No. 2663/2, Plot No.

Near Shivaii Nagar, House No. 8853, Ozar Mig,

Tal-Niphad, Dist. Nashik, Maharashtra-422206

neir depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requ

#### KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

ender No : SF/PHC/MPM/51/2022-23

JJM-Providing Functional house hold tap connections and Pipe line works in Irimbilivar

EMD : Rs. 2,00,000/-. Tender fee : Rs. 10,000/-Last Date for submitting Tender: 23.09.2022 03:00:pm

Phone: 04832974871 Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.ii Superintending Engineer

KWA-JB-GL-6-758-2022-23 PH Circle, Malappuram

> O.W.No. 4729/2022 Charity Commissioner Office, 2nd Floor Sasmira Building Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030, Date - 08/09/2022

#### **Public Notice**

The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950

Application No.:- 34/2022 Name of the Trust :- "Kokan Mitra Mandal" P.T.R. No.:- F-6541 (Mumbai)

1. Application No. 34 of 2022, Under Section 47 of The Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 05/09/2022 passed below Ex. 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai in the above referred application, it is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz. "Kokan Mitra Mandal" having P.T.R. No. F-6541 (Mumbal).

2. The applicant has mentioned in EX.01 that at the time of registration of applicant trust there were Following persons to look after affairs of trust.

- 01. Shri. Balkrishna Vasudev Sawant

- 02. Shri. Prabhakar Rajaram Sawant 02. Shri. Suresh Laxman Chavan 04. Shri. Ashok Jaggnath Jagtap 05. Smt. Vasant Pandurang Mahadik 06. Shri. Pramod Narayan Modkar 07. Shri. Prabhakar Pakira Suradkar
- 08. Shri. Mohan Somaji Kubal 09. Shri. Chandrakant Anant Desai

- 10. Shri. Prakash Sadashiv Bhogle 11. Shri. Ravindra Sakharam Palekar 12. Shri. Ramchandra Lala Thakur
- Shri. Sunil Damodar Sarfare
- 14. Shri. Pravin Jairam Gaokar 15. Shri. Madhukar Sitaram Dalvi
- 16. Shri. Vishwanath Balkrishna Salvi 17. Shri. Shashikant Govind Chavan
- 18. Shri. Vijay Nana Sawant
- 19. Shri, Kondiba Eknath Aandrao 20. Shri. Sanjay Madhukar Desai
- 3. The applicant has filed the Present application
- for the appointment of the following trustees in the trust. The applicant as he suggested for the appointment of trustees in the trust. Their names are as under. 01. Sunil Damodar Sarpare
- 02. Ramakant Tukaram Gandhi 03. Sunil Nana Parab
- 04. Ashok Jagannath Jagtap 05. Pramod Narayan Modkar 06. Vishwanath Balkrishna Salvi
- 07. Sanjay Manohar Toraskar 08. Subhas Rajaram Khandagale 09. Vijay Ankush Jadhav
- 10. Sandeep Dattaram Sawant
- . Sandeep Battalah Sawal . Sandeep Ganpat Niwalkar !. Vijay Shivaji Sutar
- Hiralal Chunilal Khimeshra
- 14. Sunil Manohar Golatkar 15. Vitthal Sitaram Chavan
- 16. Pandurang Sadashiv Tilve17. Rajesh Dattaram Sawant18. Deepak Narayan Mondkar
- 19. Chandrakant Daii Jadhav 20. Vilas Sakharam Arondekar

4. If anyone have objection for the appointment of the above 20 persons as trustees in the trust, then they may file within 30 days from the date of the publication of this public notice, written Objection/ Say in the Application No. 34/2022 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai. on date- 13/10/2022 at 11.00 am for hearing. If no one is present on the above date & time, it will be presumed that none have any Objection / say on the appointment & the Present application will be decided in accordance

This Notice have Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai Dated 08/09/2022



Superintendent (J), Charity Commissioner Office, Maharashtra State, Mumbai.

# SURAKSHA

Place: Mumbai

### SURAKSHA ASSET RECONSTRUCTION LIMITED

Place: Mumbai

Date: 13/09/2022

Asset Reconstruction Private Limited)
CIN: U74120MH2015PLC268857
Registered office: ITI House, 36, Dr. R.K. Shriodhkar Road, Parel East, Mumbai – 400012,Tel: +91 22 4027 3662

APPENDIX IV-A [UNDER RULE 8(6)OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002] **E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY** E-Auction Sale Notice For Sale Of Immovable Property under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ('the said Act') read with provision to Rule 8(6)of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ('the said Rules').

Fax: +91 22 4027 3700 Email Id: pratibha.upadhyay@surakshaarc.com website: www.surakshaarc.com

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that below described immovable property mortgaged/charged in favor of Suraksha Asset Reconstruction Limited [Secured Creditor], the possession of which has been taken by the Authorized Officer of the Secured Creditor acting in its capacity as trustee of Suraksha ARC 20 Trust, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever is there is Basis" on the date and time specified herein below, for the recovery of the amount due to the Secured Creditor from the Borrower(s) and the Co-Borrower(s). The Reserve Price and the earnest money deposit of the immovable property ("Mortgaged Property") is mentioned herein below

Name of Borrower/ Co-Borrower (s) / security provider/s	Description of Property	Date of Possession	Date of Demand Notice	Last Date for submission of BID/EMD	Date & Time of E-Auction	Reserve Price (Rs)	Earnest Money Deposit (10%) (Rs.)	Amount Due as on 31st July 2022
1. Gitesh. Bhanushali- (Borrower). 2. Naresh B. Bhanushali 3. Minal K. Bhanushali 4. Sneha G. Bhanushali 5. Divy Builders & Developers (Co-borrower's)	Pent House No. 606 B, 6th & 7th floor , Sicily Park CHSL, Plot No. 54, Sec 12B, Koparkhairane admeasuring 1103 sq.ft carpet & Terrace admeasuring 898 sq.ft carpet area	04.03.2022	08.02.2019	26.09.2022	27.09.2022 <b>Time</b> 1:00 pm to 2:00 pm	Rs 1,59,00,000/- (Rupees One Crore Fifty Nine Lakhs Only)	Rs. 15,90,000/- (Rupees Fifteen Lakhs Ninety Thousand Only)	Rs. 5,55,00,000/- (plus further interest and charges

- The Auction sale will be "Online E-Auction/ Bidding through Banks approved service provider M/s E-Procurement Technologies Ltd Auction Tiger Mumbai Contact Persons Mr. Ramprasad (M) +91: 09265562821/ 09265562818/ 09374519754/ +91: 6352490773 (e-mail)/ramprasad@auctiontiger.net,Phone:079-61200559,website: https://sarfaesi.auctiontiger.net
  Bidders are advised to go through the Bid Forms, Tender Document, detailed terms and conditions of auction sale befo
  submitting their bids and taking part in the E-Auction sale proceedings.
- Bids shall be submitted through online procedure only in the prescribed formats with relevant details.
   Earnest Money Deposit (EMD) shall be 10% of the Reserve Price Fixed and shall be deposited through RTGS/NEFT/FUND TRANSFER to credit of following account before submitting the bids online:-

Name of Bank & Branch: - ICICI BANK LTD, Lower Parel, Mumbai, Name of Beneficiary: -SURAKSHAARC 020 Trust Account No: -039305012500 | IFSC Code: -ICIC0000323

- The bid price to be submitted shall be above the Reserve Price and the bidders shall improve their further offer in multiple of Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only). The property will not be sold below the reserve price set by the Authorized Officer. The bid quoted below the reserve price shall be rejected and the EMD deposited shall be forfeited.

  The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount (including Earnest Money deposit of 10% paid as above) on the day of declaration of successful bidder or not later than next working day thereof, as the case may be. The Balance 75% of the purchase price shall have to be paid on or before the 15th day of confirmation of the sale by Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing between the purchaser and Secured Creditor, in any case not exceeding three months.

  The EMD of the unsuccessful bidder will be returned on the closure of the E-auction proceedings within 15 working days from the date of auction.
- The sale is subject to confirmation by Secured Creditor. If the Borrower/Guarantor pays the amount due to the Secured Creditor. in full before date of execution sale deed, no sale will be concluded.
- In full before date of execution sale deed, no sale will be concluded. Since the prospective tenderers are advised to do their own due diligence in this regard. The Authorized Officer shall not be held responsible for any charge, lien, encumbrance, property tax or any other dues to the Government or anybody in respect to the aforesaid mortgaged property.

  Inspection of the aforesaid mortgaged property can be done on 17th September 2022 from 11:00 am to 3:00 pm by the interested parties/ tenderer after seeking prior appointment with Authorized Officer. The Authorized Officer has the right to reject any tender/ tenders (for either of the property) without assigning any reasons thereof.
- There are certain minimum society dues are pending.

  On compliance of terms of sale, Authorized Officer shall issue 'Certificate of Sale' in favor of the successful purchaser. Al On compliance of terms of sale, Authorized Officer shall issue 'Certificate of Sale' in favor of the successful purchaser. All expenses relating to stamp duty, registration charges, conveyance, VAT/GST etc. to be borne by the purchaser. The successful purchaser shall comply with the relevant provisions of Income Tax Act, 1961 pertaining to tax deduction at source with regard to purchase of said immovable property.

  The sale is subject to the conditions prescribed in the said Act and the said Rules and the conditions mentioned above. For further details contact the **Authorized officer on +91 9920218407**.

  For detailed terms and conditions please refer to the Tender Document which may be provided from the authorized officer by email. (the contents whereof shall be treated as part of this notice).

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given to the public that my client Ms. Indu Ishwarlal

Gajjar, has lost and/or misplaced the

Deed of Transfer in respect of her Flat

in "The Jhulelal Co-op Hsg Soc. Ltd."

16th Rd. Khar - West Mumbai

400052. Any person claiming to have knowledge of the whereabouts or claiming to be in possession of the

aforesaid document may contact the

undersigned with documentary proof

thereof within 15 days of the date of

Sd/-

Ruchika Dave Advocate Behramji Mansion, 4th Floor, Opp. Kashmir Art Emporium, Sir P.M. Road, Fort, Mumbai 400 001

**PUBLIC NOTICE** NOTICE is given under instruction of my clients 1) Mr. Vinod Pukhraj Jain (Bafna) and 2) Mrs. Pushpa Vinod Jain (Bafna who intend to purchase Flat No 202, on 2n Floor, in Mahavir Dham CHS Ltd at Govandi Station Road, Govand Mumbai 400088, together with its Sha Certificate No.6. for 5 shares from 26 to 30 nereinafter referred to as said "Premises from Smt. Shabari Raian Parange, Original Shri. Ravinath Anandrao Patil in the Capacity of Karta of his Ravinath Anandrao Pati H.U.F., with his wife Smt. Saroj Ravinatl Patil and along with their only daughte Smt. Shabari Rajan Parange had jointly purchased said premises. Further said Shri. Ravinath Anandrao Patil died o 19-12-2007, thereby his said H.U.F irm got dissolved and further said Smt. Saroj Ravinath Patil also died on 23-07-2014, thereby leaving their only daughter said Smt. Shabari Rajan Parang as their only legal heir in respect of said premises

All persons/authorities having any claims in the said Premises by way of any ownership

neirship, inheritance, rights, shares, title

interests, amounts, or any claims, etc. are equired to make the same known in writing to me with documentary proofs in suppo

hereof at my under mentioned Office within

15 days from this date of publication, failing which it shall be presumed that there are no claims from any person/authorityand m clients shall be free to purchase the same f any claims received after said 15 days period hereof, same shall be considered a

vaived or given up.

this Notice.

: 12.09.2022 : Navi-Mumbai (Authorized Officer Suraksha Asset Reconstruction Limited

# **Indian Overseas Bank**

REGIONAL OFFICE, 759/51, F. C. Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra Phone No. 020-25679234, 020-25670931, 020-25670951 Email - 2256ro@iobnet.co.in, 2256ardlaw@iobnet.co.in



# Public Notice For Mega E-Auction For Sale of Immovable Properties

Sale of Immovable Properties Mortgaged to the Bank Under The Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. (No.54 of 2002) Whereas, the Authorized Officer of Indian Overseas Bank has taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 in the following loan account with right

to sell the same on 'AS IS WHERE IS BASIS', 'AS IS WHAT IS BASIS' and 'WHATEVER THERE IS', for realization of Bank's dues plus interest & costs as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(4) of the said Act proposes to realize the Bank's dues by sale of the said property/ies. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi, https://www.iob.in

Name of the Branch and Name of Account / Promotors / Directors / Guarantors	NPA Date	Owner of the Property	Description of the Property	Date of Demand Notice and Amount U/s 13(2)	Date of Possession Symbolic / Physical & Amt.	Reserve Price EMD Bid Increase	Name of the Nodal Officer & Contact No. for Inspection of property	
Branch - Nashik Road Borrower - M/s New Sama Fastner, Prop. Mr. Nilesh Tukaram Pagar Guarantors : Mrs. Sindhu Tukaram Pagar		Tukaram Pagar	Registered Mortgage of all the piece and parcel of the Plot No.50. Total Area 280.00 Sq.mtrs. Out of which 140.00 Sq.mtrs. Owned by Mrs. Sindhutai Tukaram Pagar at ground floor and construction thereon Built up Area 72.11 Sq.mtrs, Carpet Area 54.89 Sq.mtrs out of Survey No. 59/1A village Gangapur Nashik. <b>Bounded</b> as: <b>East</b> – Plot No. 51, <b>West</b> - Plot No. 49, <b>South</b> – 6 mtr. wide road, <b>North</b> - Plot No. 25	01/06/2019 11,54,917/- Plus further interest	23/10/2019 Symbolic Rs.11,69,401 Plus further interest	30,40,000/- 3,04,000/- 10,000/-	Mr. Navneet Katyayan Mob: 8828255987	
Branch - Nashik Road Account - M/s. Sindhu Industries, Prop. Mr. Jitendra Sahebrao Patil (Borrower) Guarantor & Mortgagor : 1) Mr. Sahebrao Ananda Patil	31/05/2019	Mr. Sahebrao Ananda Patil		01/06/2019 35,59,539/- Plus further interest	19/08/2019 Symbolic Rs. 36,47,469 Plus further interest	22,10,000/- 2,21,000/- 10,000/-	Mr. Navneet Katyayan Mob: 8828255987	
Branch - Nasik Road Account Name - M/s. Vishal Enterprises, Prop Mr. Narayan Deoram Sabgar	l		Situated at Plot No. A-17, additional Nashik Industrial Area at MIDC Ambad, in	18/07/2019 11,67,725/- Plus further interest	23/10/2019 Symbolic Rs. 12,02,380/- Plus further interest	19,05,000/- 1,90,500/- 10,000/-	Mr. Navneet Katyayan Mob: 8828255987	
Branch - Nashik Road Borrower - Krishna Refractories Prop.: Mr. Dhananjay B Srivastava	30/07/2021	Mr. Dhananjay B. Srivastava	Flat No. 04, on stilt floor in Krishna Apartment, on Plot No.3, S. No. 886/3C, Near Kishore Nagar, Chetna Nagar, Rane Nagar, Nashik – 422009. <b>Boundaries</b> as: <b>East</b> : Side Margin Space, <b>West</b> : Adjacent Flat , <b>North</b> : Flat No.03, <b>South</b> : Side Margin Space	14/09/2021 22,67,395.58 Plus further interest	14/12/2021 Symbolic Rs. 23,45,114.58 Plus further interest	20,81,000/- 2,08,100/- 10,000/-	Mr. Navneet Katyayan Mob: 8828255987	
Branch - Nashik Road Borrower: M/s. Jyoti Enterprises prop: Manoj Nana Rokade	30/12/2021	Shri Manoj Kumar Nana Rokade	Commercial Shop No. 4, Ground Floor, admeasuring about 150.00 Sq Ft i.e. 13.96 Sq. Mt. [Build Up], Sunny Apartment, out of Survey No. 32/3D/2, Behind Aurangabad Society, Tagore Nagar, Nashik-422001, <b>Boundaries: East:</b> Shop No. 3, <b>West:</b> Vacant Land, <b>North:</b> 60 feet Road, <b>South:</b> Parking of Building	28/01/2022 5,05,294 Plus further interest	05/05/2022 Symbolic Rs. 4,78,236.94 Plus further interest	9,29,000/- 92,900/- 10,000/-	Mr. Navneet Katyayan Mob: 8828255987	
	Name of Account / Promotors / Directors / Guarantors  Branch - Nashik Road Borrower - M/s New Sama Fastner, Prop. Mr. Nilesh Tukaram Pagar Guarantors : Mrs. Sindhu Tukaram Pagar Branch - Nashik Road Account - M/s. Sindhu Industries, Prop. Mr. Jitendra Sahebrao Patil (Borrower) Guarantor & Mortgagor : 1) Mr. Sahebrao Ananda Patil Branch - Nasik Road Account Name - M/s. Vishal Enterprises, Prop Mr. Narayan Deoram Sabgar  Branch - Nashik Road Borrower - Krishna Refractories Prop.: Mr. Dhananjay B Srivastava  Branch - Nashik Road Borrower: M/s. Jyoti Enterprises	Name of Account / Promotors / Directors / Guarantors  Branch - Nashik Road Borrower - M/s New Sama Fastner, Prop. Mr. Nilesh Tukaram Pagar Guarantors : Mrs. Sindhu Tukaram Pagar Branch - Nashik Road Account - M/s. Sindhu Industries, Prop. Mr. Jitendra Sahebrao Patil (Borrower) Guarantor & Mortgagor : 1) Mr. Sahebrao Ananda Patil  Branch - Nasik Road Account Name - M/s. Vishal Enterprises, Prop Mr. Narayan Deoram Sabgar  Branch - Nashik Road Borrower - Krishna Refractories Prop.: Mr. Dhananjay B Srivastava  Branch - Nashik Road Borrower: M/s. Jyoti Enterprises	Name of Account / Promotors / Directors / Guarantors  Branch - Nashik Road Borrower - M/s New Sama Fastner, Prop. Mr. Nilesh Tukaram Pagar Guarantors : Mrs. Sindhu Tukaram Pagar Branch - Nashik Road Account - M/s. Sindhu Industries, Prop. Mr. Jitendra Sahebrao Patil (Borrower) Guarantor & Mortgagor : 1) Mr. Sahebrao Ananda Patil  Branch - Nasik Road Account Name - M/s. Vishal Enterprises, Prop Mr. Narayan Deoram Sabgar  Branch - Nashik Road Borrower - Krishna Refractories Prop.: Mr. Dhananjay B Srivastava  Branch - Nashik Road Borrower - Krishna Refractories Prop.: Mr. Dhananjay B Srivastava  Branch - Nashik Road Borrower: M/s. Jyoti Enterprises	Name of Account / Promotors / Directors / Guarantors   NFA Date   Description of the Property   Description of the Property	Name of Account / Promotors / Directors / Guarantors  NPA Date  Directors / Guarantors  NPA Date  New Property  Description of the Property  Description of the Property  Description of the Property  Demand Notice and Amount U/s 13(2)  Branch - Nashik Road Borrower - M/s New Sama Fastner, Prop. Mr. Nilesh Tukaram Pagar Guarantors : Mrs. Sindhu Industries, Prop. Mr. Sindhu Industries, Prop. Mr. Sindhu Industries, Prop. Mr. Jitendra Sahebrao Patil (Borrower) Guarantor & Mortgagor :  1) Mr. Sahebrao Ananda Patil  Branch - Nasik Road Account Name - M/s. Vishal Enterprises, Prop Mr. Narayan Deoram Sabgar  Branch - Nasik Road Account Name - M/s. Vishal Enterprises, Prop Mr. Narayan Deoram Sabgar  Branch - Nashik Road Borrower - Krishna Refractories Prop. Mr. Dhananjay B Srivastava  Branch - Nashik Road Borrower - Mrs. Dhananjay B Srivastava  Branch - Nashik Road Borrower - Mrs. Dhananjay B Srivastava  Branch - Nashik Road Borrower - Mrs. Dhananjay B Srivastava  Demand Notice and parcel of the Property  Demand Notice and Amount U/s 13(2)  11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,917- 11,54,9	Name of Account / Promotors / Directors / Guarantors   Directors / Guarantors	Name of Account / Promotors / Directors / Guarantors    Name of Account / Promotors / Directors / Guarantors   Directors / Guarantors / Guarantors   Directors / Guarantors	

Note - Future interest at the contractual rate on the above mentioned amount and incidental expenses, cost, charges, etc. to be added.

M/S MSTC Limited having Registered Office at 225-C, A.J.C. Bose Road, Kolkata-700020 (contact Phone & Toll free Numbers 033 - 22901004, operation time of Help desk: 8:00 am to 8:00 pm).

The intending Bidders / Purchasers are required to participate in the e-auction process at e-auction Service Provider's website https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi

Collection Account Number	Account Name and Branch	Commencement of e-Auction	Submission of online application for Bid with EMD	Last date for submission of online application for BID With EMD	Inspection of the Property
198902000015349 IFSC Code - IOBA0001989	IOB e auction collection Account Branch - Karve Road Branch, Pune		From 19/09/2022 onwards	27/09/2022 Before 4.00 PM	17/09/2022 to 23/09/2022 from 11.00 AM to 3.00PM

ABHISHEK K. PAREKH Advocate High Cour Shop No. 15 & 16, Janta Market

Near Chembur Rlv. Station

Chembur, Mumbai - 400 071



Date: 12/09/2022

Place : Pune

















Authorised Officer,

Indian Overseas Bank

"This may also be treated as a Notice under Rule 8(6)/Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the said loan about holding of e-auction on the above

mentioned date."

ı						
	Collection Account Number	Account Name and Branch	Commencement of e-Auction	Submission of online application for Bid with EMD	Last date for submission of online application for BID With EMD	Inspection of the Property
	198902000015349 IFSC Code - IOBA0001989	IOB e auction collection Account Branch - Karve Road Branch, Pune	Date - 28/09/2022 Time - 11.00 AM to 3.00 PM	From 19/09/2022 onwards	27/09/2022 Before 4.00 PM	17/09/2022 to 23/09/2022 from 11.00 AM to 3.00PM

For detailed terms and conditions please visit - https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi, https://www.iob.in

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आह की, माझे अशील **श्री. शेख अब्दुल करीम शेख** हकीम यांना फ्लॅट क्र.५१, ५वा मजला मालवणी सोनाली को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.२६ आर.एस.सी. २, मालवणी म्हाडा लेआऊट मा<mark>लाड (प.), मुंबई-४०००९५</mark> ही जागा श्री सुरेश सदाशिव पंचागडे, सदस्य यांच्याकडून सदर फ्लॅटमधील अधिकार, हक्क व हित यासह खरेदी करण्याची इच्छा आहे आणि मूळ प्राप्तकत्य श्रीमती सुनिता सुनिल सावंत या सोसायटीच्या मळ सदस्या होत्या. ज्यावेळी इमारत बांधण्यात येत होती. परंतु तद्नंतर त्यांना पुढील प्रक्रिया करता आली नाही आणि त्यांनी ताबा घेण्यापुर्वी सदर सोसायटीकडे राजीनामा दिला.

मी, **ॲड. इरफान ए. मुजावर** याव्दारे सद फ्लॅटमधील शेअर्स व हितसंबंधाचे श्री. सुरेश **सदाशिव पंचागडे** यांचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्य प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सदर फ्लॅटमधील शेअस व हितसंबंधाचे हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या, त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपरे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गान <sub>ञ्यवहार</sub> करण्यास सोसायटी मोकळी असेल.

> इरफान ए. मुजवा वकील उच्च न्यायाल

पत्ता: कार्यालय क्र.८३/६६४, डी.जी. नगर मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५ मोबा.:९८६७९६८५४। दिनांक: १३.०९.२०२२

#### PUBLIC NOTICE

Shrimati Sawitri Chhawchharia, Member of the NG Suncity Phase III Co operative Housing Society Ltd having address at NG Suncity Phase III C H S Ltd Thakur Village, Kandivali East, Mumba 400101 and holding flat No 702 in the building no 3D of the society, died on 31 December 2018 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector o objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days fron the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims, objections, if any, received by the societ for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10 A.M to 05 P.M. from the date of publication of the notice till the date of

expiry of its period. Place: Mumba Date: 13 Sep 2022

For and on behalf of NG Suncity Phase III Co-op. Housing

Sd/ Hon. Secretary

## जाहीर नोटीस

मालवणी महाकाली नगर एस.आर.ए सहकारी गुहनिर्माण संस्था मर्यादित, नोंदणी क्र. एम.यु.एम. / एस.आर.ए./एच.एस.जी./(टी.सि.) ११०८१/ सन २००६ मार्वे क्रॉस रोड, मालाड (प.) मुंबई ४०००९५, या सोसायटीच्या वतीने कळविण्यात येते कि श्री. सीतराम गोंविद जागडे हे आमच्या सोसायटीचे अधिकृत सदस्य होते. त्यांच्या नावे इमारत **क्र. ०५ सदनिका क्र. १०३, मालवणी** महाकाली नगर एस.आर.ए., मार्वे क्रॉस रोड, टाटा पॉवर हाउसच्या मागे, मालाड (प), मुंबई-४०००९५ हि सदनिका आहे.

श्री. सीतराम गोंविद जागडे यांचे दि ३०/११/२००४ रोजी निधन झाले असल्या कारणाने त्यांची वारस पत्नी श्रीमती. सुमती सीताराम जागडे, यांनी त्यांच्या हयातीत, दिनांक १९/११/२०१९ रोजी इच्छापत्र बनविले असून, त्यानुसार त्यांच्या मृत्य पश्चात, सदरहू त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्य मिळकतीवर समान हक्क त्यांच्या वारसदार मुली नामे 9) श्रीमती. सुभांगी काशिनाथ भोगले २) श्रीमती. माधुरी मारूती भुवड ३) श्रीमती. प्रज्ञा प्रविण जाधव यांची राहिल असे घोषित केले आहे तथापि सदर इच्छापत्र सक्षम अधिकाऱ्यांसमक्ष नोंदर्ण केलेली नाही किंवा सदर इच्छापत्र बनविताना त्या शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय दाखला सुद्धा सादर केले नाही. आता श्रीमती. सुमती सीताराम जागडे यांचे दिनांक २२/०९/२०२० रोजी निधन झाले असून त्यांनी त्यांच्या इच्छापत्रात नमूद केलेल्या तीन मुलीपैकी एक मुलगी श्रीमती. सुभांगी काशिनाथ भोगले, यांचे दिनांक ०७/०९/२०२१ रोजी निधन झाले आहे.

आता इच्छापत्रात नमूद तिन्ही विवाहित मूलींपैर्क उर्वरित दोन मुली, नामे 9) श्रीमती. माधुरी मारूती भुवड २) श्रीमती. प्रज्ञा प्रवीण जाधव, यांनी त्यांच्या आई वडीलच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मालकीची आमच्या सोसायटी मधील इमारत क्र. ०५ मधील सदनिका १०३ हे त्यांच्या नावे हस्तांतरण करण्यास अर्ज सादर केला आहे. तरी त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने, सदरहू खोली त्यांच्या नावे करण्यास त्यांच्या कुटुंबातील इतर कोणतेही सदस्य हितसंबंध असलेली कोणतेही व्यक्ती यांची हरकत किंवा विरोध असल्यास त्यांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासू-9५ दिवसांच्या आत प्रत्यक्षात सोसायटीशी संपर्क प्राधावा किंवा लेखी हरकत नोंदवावी. जर दिलेल्य मुदती हरकत प्राप्त न झाल्यास त्यानंतर आलेर्ल कोणतीही तक्रार किंवा हरकत विचारात घेतली जाणार नाही व सोसायटी मार्फत श्रीमती माधुर्र मारूती भुवड व श्रीमती प्रज्ञा प्रवीण जाधव यांच्या सयुंक्त नावे आमच्या संस्थेमधील इमारत क्र. ० येथील सदनिका क्र. १०३ हस्तांतरण करण्यासंबधीर्च कार्यवाही पूर्ण करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी

मालवणी महाकाली नगर एस.आर.ए

सेक्रेटरी

#### जाहीर नोटीस

मालवणी महाकाली नगर एस.आर.ए सहकार हिनिर्माण संस्था मर्यादित, नोंदणी क्र. एम.यु.एम., . एस.आर.ए./एच.एस.जी./(टी.सि.) ११०८९/ स २००६ मार्वे क्रॉस रोड, मालाड (प.) मुंबई - ९५. य सोसायटीच्या वतीने कळविण्यात येते कि **श्री**. **मकबूल हुसैन मुल्ला** हे आमच्या सोसायटीचे अधिकृत सदस्य होते. त्यांच्या नावे **मालवण** महाकाली नगर एस.आर.ए., मार्वे क्रॉस रोड, टाटा पॉवर हाउसच्या मागे, मालाड (प), मुंबई ४०००९५, येथील इमारत क्र. ०३ मधील ग्दनिका क्र. ४०२ हि आहे.

श्री. मकबूल हुसैन मुल्ला हयांचे दि २३/०७/१९९८ रोजी निधन झाले असून त्यांच्य नावे असलेली पुनर्वसन सदनिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचेकडील परिपत्रक क्र. १५२ नुसा ारसाहक्काने हस्तांतरण करण्यासाठी त्यांची पत्नी श्रीमती. हवाबी मकबूल मूल्ला हयांनी कागदोपत्री राव्यासह अर्ज सोसायटीकडे दाखल केला आहे . तसेच दि. ०३/०६/२०२२ रोजी श्रीमती हवार्ड मकबून मूल्लांनी त्यांच्याकडील सदर खोली iंबंधीतील मूळ कागदपत्रे हरविल्याची तक्रार कराड शहर पोलीस स्टेशनला रजिस्टर क्रमांक ८४९/२०२ दिनांक ०४/०६/२०२२ अन्वये नोंदवली आहे. परं अद्यापपर्यंत सदर मुळ कागदपत्रांचा शोध लागल गही. असा दाखल दि. ०७/०६/२०२२ रोजी प्राप्त करून अद्यापपर्यंत सदरहू कागदपत्रे मिळून आले नार्ह किंवा कोणीही पोलीस ठाण्यात आणून दिले नार्ह म्हणन सोसायटीस सादर केला आहे

श्रीमती. हवाबी मकबूल मूल्ला यांच्या नावे सद वदनिका हस्तांतरित करण्याची कार्यवाही सोसायटी मार्फत सुरू आहे. तरी सदनिका त्यांच्या नार् हस्तांतरण करण्यास कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा इतसंबंध विरोध किंवा हरकत असल्या त्यांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून देवसांच्या आत सोसायटीशी प्रत्यक्ष संपर्क साधा किंवा लेखी हरकत नोंदवावी. दिलेल्या मुदतीनंत प्राप्त झालेली कोणतीही तक्रार विचारात घेतल नाणार नाही व सोसायटी मार्फत श्रीमती हवाई ाकबूल मुल्ला यांच्या नावे सदर इमारत क्र. ३ मधी<sup>,</sup> गदनिका क्र. ४०२ हस्तांतरण करण्यासंबधीच कार्यवाही पूर्ण करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी

> मालवणी महाकाली नगर एस.आर.ए सही/

> > सेक्रेटरी

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by our clients that MR. RAJAN DHOLIYA (Deceased), was sufficiently entitled in respect of two flat premises ntioned as below:

) Flat No.102, First Floor, Type A Shree Krishn Co-op. Hsg. Soc. Ltd., Skyline 2, Shanti Park, Mira Road – East, Thane - 401107 (**Said Flat 1**), AND 2) Flat No.304, Third Floor, Sai Plaza No.X-, Shanti Park, Mira Road – East, Thane 1107 (Said Flat 2).

WHEREAS Said Flat 1 was purchased by the deceased vide Agreement for Sale dated 17/09/2019 entered into between 1) M/S NIQUE SHANTI NEMINATH DEVELOPERS LLF Shree Krishna Co-op. Hsg. Soc. Ltd. Throu its Treasurer & 3) Shree Krishna Co-op. Hsg. Soc. Ltd. Through its Secretary, AND MR. RAJAN DHOLIYA (Deceased) under Regn. No. TNN4-18528 2010 pp. 1011/2010 10526 -2019 on 10/10/2019.

WHEREAS Said Flat 2 was purchased by the deceased vide Agreement for Sale dated 21/09/2004 entered into between M/S. ARIHANT BUILDERS, AND 1) MR. RAJAN DHOLIYA (Deceased) & 2) MEENA R. DHOLIYA erein referred to as the Transferee who hav purchased the flat. The Agreement duly registered at the office of the Sub-Registrar OF Assurances Thane under No. TNNO7-5743 2004 on 04/10/2004, that the deceased was ntitled in respect of 50% shares of the said flat

WHEREAS MR. RAJAN DHOLIYA die testate on **04-04-2020**.

MRS.MEENA DHOLIYA (Wife) and MS.KAVITA RAJAN DHOLIYA (Daughter) MS. MANJU RAJAN DHOLIYA (Daughter) MS. DIVYA RAJAN DHOLIYA, MR. NATRAJ RAJAN DHOLIYA (Son), MR.DALCHAND RAJAN DHOLIYA (Son) AND WHEREAS the oforesaid Legal Heirs hereby intends to transf the shares in their name in respect of the "SAID FLAT 1" and SAID FLAT 2."

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift. ease, inheritance, exchange, mortgage, charge ien, trust, possession, easement, attachment of otherwise howsoever are hereby required to office of SSK Advocates & Partners having address at Office No.11, Shanti Plaza Building 38/39, Shanti Park, Nr. Bank of India, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which further legal process shall be given effect

SSK ADVOCATES & PARTNERS

# जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील

माझे अशिलांना खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमद केलेली जागा **श्री. के.एम.एस अहलुवालिया** यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छ सन २००६ पासून सदर मालमत्तेचा वास्तविक ताब आहे. विक्रेत्यांनी येथे स्पष्ट केले आहे की, सदर मालमत्ता सर्व अधिभारापासून मुक्त आहे.

माझे अशिलांनी नमुद केले आहे की, विक्रेत्याकडून खालील अनुसूचीत नमुद मालमत्तेबाबतचे मुळ श्रेणी करारनामा हरवले आहेत. हरविलेल्या दस्तावेजांचे तपशील खालीलप्रमाणे

१) बिल्डर शहानी बिल्डर आणि झराज हेल्थ **ऐडस् प्रा.लि**. यांच्या दरम्यान झालेला दिनांक २८.०४.१९७४ रोजीचा करारनामा

२) मे. झराज हेल्थ ऐडस् प्रा.लि. आणि थाक **सन्स इंटरनॅशनल** यांच्या दरम्यान झालेला दिनांब १४.०७.१९८१ रोजीचा करारनामा;

३) मे. थाक सन्स इंटरनॅशनल आणि जेम एक्सपोर्ट यांच्या दरम्यान झालेला सन १९८८ मधील करारनामा ;

४) मे. जेम एक्सपोर्ट आणि मे. रश्मी **एन्टरप्रायझेस** यांच्या दरम्यान झालेला करारनामा माझे अशिलांनी नमुद केले आहे की, विक्रेत्यांनी सदर दस्तावेज हरविलेबाबत पोलीस तक्रार केलेली आहे. माझे अशिलांनी नमुद केले आहे की, आजच्य तारखेपर्यंत सदर मुळ दस्तावेज सापडलेले नाही उपरोक्त परिस्थितीत जर कोणा व्यक्तीकडे उपरो<del>त्त</del> सदर मुळ हरविलेले दस्तावेज असल्यास किंव उपरोक्त मालमत्तेवर कायदेशीर अधिकार, विक्री तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यासह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा काही असल्यास त्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा असल्यास ते त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

## मालमत्तेची अनुसुची

गाळा क्र.३१७, ३रा मजला, क्षेत्रफळ ७१२ चौ.फ कार्पेट क्षेत्र, आता वासन इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, पुर्वीची वासन उद्योग भवन, सेनापती बापट मार्ग, फिनिक्स मिल समोर. लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३, जमीन कॅडस्ट्रल सर्व्हे क्र.१६० भाग/ १६३, महसूल जिल्हा मुंबई शहर, विभाग लोअर परळ, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण वॉर्ड मर्यदित, अनुक्रमांक ४१६ ते ४२० धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स असलेले भागप्रमाणपत्र क्र.०८०.

ॲड. राजेश शर्मा दुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, स्टेशन रोड, राजस्थान हॉलजवळ, रजिस्ट्रेशन कार्यालया समोर, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४. दिनांक:१३.०९.२०२२

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that Late Soumya Sankar Chakraborty was Bonafide Owner of Gaurav Residency F- Win C.H.S. Ltd., Beverly Park, Mira Road (E), Dis Thane-401107, holding 100% share of Flat No F-202, in the society, he died on 12/7/2022 and he has made nomination, leaving behind his legal heir Smt. Shewli Chakraborty (Wife) & there is no any legal heirs except her and my client shall apply for transfer of 100% share of

the said Flat No. F-202 in the society.
We hereby invite claims or objections from the heirs of other claimants /objectors to the transfe of 100% share of the deceased member in th capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice between 6 to 9 pm in below mentioned address If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall transfer 100% share under the bye- laws of the

Date: 13/09/2022

(D. S. Ghugare-Advocate) C-54, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Dist -Thane.

### PUBLIC NOTICE

Under the instructions and on behalf of m client **Anil Bhim Jadhav** having Mobile No. 9833633832, residing at Room No. C-16 Shree Siddhi Vinayak C.H.S. Ltd. Plot No.45,RSC -20 Gorai-1 Borival (West), Mumbai- 400092, I request yo

That his father Late Shri Bhin Ramchandra Jadhav had purchased th oom premises situated at Room No C-16 Shree Siddhi Vinayak CHS Ltd., Plo No. 45, RSC -20 Gorai-1 Borivali (West) Mumbai- 400092. His father Late Bhir Ramchandra Jadhav died on 01/10/201 intestate leaving behind him his son Ani Bhim Jadhav, his wife Manorama Bhin Jadhav and his son Mahendra Bhir Jadhav as his legal heirs. That after the death of his said father, his brothe Mahendra Bhim Jadhav also expired or 21/08/2018 at Mumbai That after the death of his said father and said brother the himself and his mother have become owners of the said premises. That his said nother also transferred the said premise n favour of my Client by way of deed of gi on 10/08/2020 and hence now my clier as only became the sole and absolute owner of the said Room premises.

That if anybody makes any claim, right

title or interest in respect of the said Roon then he should inform my client or mo within 15 days from the receipt of thi Sd/- H. L. GUPTA ADVOCATE HIGH COURT

Shop No. 32, Avishkar Tower Opp. Ajanta Square, Borivali (West) Mumbai- 400092 Date: 13/09/2022

## CORRIGENDUM

Please refer to the public notice advertisement published in this lewspaper on 11.08.2022 on behalf of my client Mrs. Kamlesh Rohtasl harma , in respect of Shop No. 3, Ja Crishna Mandir, C. H.S. Ltd. Diwanmar /asai (W), District Palghar. In the above Notice wrongly mentioned that my client's Husband Late Mr. Rohtasl Hotilal Sharma died on 06.06.2022 nstead of 28.03.2022.

All concerned are requested to make

Adv. Nagesh J. Dube
Dube House, Opp: Bishop House,
Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202.

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients viz. Mrs. Tanvi Vikas Mhatre nee Miss. Sujata Devidas Kulkarni, Mrs. Amita Atul Sonalkar nee Miss. Amita Devidas Kulkarni, Mrs. Prajakta Rajendra Dighe nee Miss. Prajakta Devidas Kulkarni and Mrs. Leena Kedar Shringarpure nee Miss. Leen Devidas Kulkarni, who are only leg heirs of Smt. Sangeeta Devida Kulkarni expired on **27-10-2018** who is an owner of the Flat No. D – 1, Ground Floor, "D" Wing, **Sadanand Park Co** operative Housing Society Limited Near Old MHB Colony, Off. Gorai Road Borivali [West], Mumbai – 400 091 [sa Flat] with 5 fully paid shares, sum of **Rs** 50/- each bearing Shares Distinctive Nos. 561 to 565 [both inclusive] in espect of the Share Certificate No. 11 ith additional 5 fully paid shares, sum Rs. 50/- each bearing Shares Distinctive Nos. 1161 to 1165 [both inclusive] hereinafter referred as the "saic Shares"]. Her Husband – **Devidas D** Kulkarni expired on 27/05/2005. Our clients are hereby inviting the clai

igainst the said Flat & said Shares o Smt. Sangeeta Devidas Kulkarni. any Person, Firm, Society, Compan Corporation or any Body Corporate ha any claim or lien against the said Flat a said Shares may file such claims of objections if any, within the period of 14 days from the date of this notice wit documentary proofs and legal claims to: M/s. Bhogale & Associates Jdayachal CHS Ltd., Ashokvan, Sh Vallabh Road, Borivali [East], Mumba

f no claims or objections, as above, a eceived within the stipulated period, outlients shall, at future date, treat an such claims, objections and/or right having been waived, forfeited and / o

M/s. Bhogale & Associate Place: Mumbai Date: 13/09/202

## <u>पब्लिक नोटीस</u>

संबंधितांना सूचित करण्यात येते कि मे. इंडो अमाईन्स लिमिटेड .प्लॉट नंबर ए ३५/१, एम आय डी सी मानकावली बदलापूर् तालुका-अंबरनाथ, जिल्हा -ठाणे, महाराष्ट्र ,पिन नंबर ४२१५०३ येथे निर्मितीसाठी राज्यस्तरीय पर्यावरणीय मूल्यांकन प्राधिकरण कडून (SEIAA ) पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात अली आहे. EC No :- EC22B021MH168693 Date १७.०८.२०२२ संबंधित मंजुरीचे पत्र http://ecmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.



### वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझसे लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए३५६, रोड क्र.२६, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट,

एमआयडीसी, ठाणे (प.)-४००६०४. दूर.:०२२-२५८३३२०६, फॅक्स: १२२-४१८४२२२८, ई-मेल:cs@onelifecapital.in वेबसाईट:www.onelifecapital.in, सीआयएन:एल७४१४०एमएच२००७पीएलसी१७३६६०

## वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी आणि त्यातील नियमाअंतर्ग आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रके दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांव १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि. १२ मे, २०२० व ९ डिसेंबर, २०२० नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय १५व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार १५व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी केफिन टेक्नॉलॉजिस प्रा.लि. (केफिनटेक) (पुर्वीची कार्वी फिनटेक प्रा.लि.) कडे नोंद आहेत त्यांना पाठविले जाईल. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनीचे आरटीएकडे einward.ris@kfintech.com वर ई-मेल व मोबाईल क्रमांक सादर

१५व्या एजीएमच्या सुचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे. एजीएमध्ये सहभागी होण्याची व रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची प्रक्रिया १५व्या एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल १५वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https:/</u> www.onelifecapital.in, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> व केफिनच्या <u>www.kfintech.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. उपरोक्त माहिती कंपनीच्या सदस्यांच्या लाभ व माहितीकरिता प्रकाशित करण्यात येत आहे आणि र एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशान्व वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेडकरिता

प्रभाकरा नैग ठिकाण: ठाणे अध्यक्ष व पुर्णवेळ संचालक डीआयएन:००७१६९७५ दिनांक: ०८.०९.२०२२

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, त्रि<mark>धातु रियाल्टी ॲण्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड,</mark> कंपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी आणि यांचे नोंदणीकृत कार्यालय-५वा मजला, बी विंग, श्रीकांत चेंबर्स, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंबूर पुर्व, मुंबई-४०००७१ (हस्तांतरकर्ता) यांच्याकडून खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या जागेतील त्यांचे अधिकार, हक्क व हित खरेदी व प्राप्त करण्याची आमच्या अशिलांची इच्छा आहे.

इस्तांतरकर्त्यांनी आमच्या अशिलांकडे प्रस्तुत केले आहे की, हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, कंपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी आणि यांचे नोंदणीकृत कार्यालय–रॅमॉन हाऊस, एच.टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, मुंबई-४०००२० (सावको) यांच्याकडे हस्तांतरकर्त्याद्वारे सदर जागा तारण ठेवण्यात आली आहे. हस्तांतरकर्त्यांनी सावकोकडून त्यांचे १ सप्टेंबर, २०२२ रोजीचे ना–हरकत पत्र घेऊन अनुमती प्राप्त केली आहे.

जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, शेअर, विक्री, अदलाबदल ारण, अधिभार, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट, मालकी हक्क, ताबा किंवा विकास अधिकार किंव अन्य इतर करारनामा, जप्ती, कायदा, न्यायाधिकरण, लवाद न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानीक प्राधिकरणाच्या कोणत्याही न्यायालयाद्वारे मंजूर हुकूमनामा, आदेश किंवा प्रदानता, कोणतेही करारनामाअंतर्गत अधिकार प्राप्ती किंवा इतर कर्ज, भत्ते किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, विवाद किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** खाली नमुद केलेल्या ात्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सर्व आवश्यक दस्तावेज पुराव्यांच्या प्रतींसह लेखी स्वरुपात कळवावे, अन्यथा असे दावा, विवाद किंवा आक्षेपाच्या संदर्भाशिवाय आमचे अशिलाचे नावे सदर जागेचा विक्री करारनामा व हस्तांतर पुर्ण केले जाईल आणि दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

#### वर संदर्भीत अनुसुची (सदर मालमत्तेचे वर्णन)

श्रीकांत चेंबर्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेडचे प्रमाणपत्र क्र.१०७ अंतर्गत २५०/– (रुपये दोनशे पन्नास फक्त) च्या सरासरी प्रत्येकीचे रु.५०/– (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स. तसेच युनिट क्र.५१९ ते ५२८, क्षेत्रफळ ३०८.९२ चौ.मी. तत्सम ३३२५.१९ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ५वा मजला, श्रीकांत चेंबर्स म्हणून ज्ञात इमारत, फेज २, सी विंग, सर्व्हे क्र.७८, हिस्सा क्र.१ व सर्व्हे क्र.७९(भाग), सीटीएस क्र.६६९, ६६९/१ ते ६६९/ ६ व ७८३(भाग), गाव बोरला, तालुका चेंबूर, क्षेत्रफळ ७४७७.७५ चौ.मी., नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई व मुंबई उपनगर, सायन-ट्रॉम्बे रोड, देवनार, मुंबई-४०००७१ तसेच सदर सोसायटीद्वारे सदर युनिटकरिता हस्तांतरकर्त्यांना देण्यात आलेले सदर इमारतीच्या सिमा भिंतीमधील असलेली दोन कारकरित पार्किंग जागा.

हॉर्निमन सर्कलच्या जवळ, ११, बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

ठिकाण: मुंबई दिनांक: १३.०९.२०२२

मे. गणेश ॲण्ड कंपर्न युनिट क्र.१०४, विकास प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.

#### जाहीर नोटीस याद्वारे कळविण्यात येते कि, कै. चंद्रकांत आप्प लेंगरे राहणार सरकारी वसाहत रूम नं. ९७६, बि.

नं. ६, बांद्रा पूर्व, मुंबई ५१. हे कार्यरत शासकीय कर्मचारी दिनांक ०२/१०/'२०१० रोजी मयत झाले. मृत्यू पश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस

१) मनिषा चंद्रकांत लेंगरे - वय ३६ - पत्नी २)सहदेव चंद्रकांत लेंगरे - वय १६ - मुलगा उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात ऱ्यांच्या निवृत्त वेतन / बँक ठेवी / प्रॉव्हिडंड फ़ंड वारस या नात्याने वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांच्याकडे केला आहे. त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय दादा भाई मौगेजी गेड अंधेरी (प) मंबई ४०००५८ यांच्याकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय

श्रीमती मनिषा चंद्रकांत लेंगरे सरकारी वसाहत रूम नं. ९७६, बि . नं. ६,

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील माझे अशिलांना खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमद केलेली जागा **श्री. के.एम.एस** अह**ल्वालिया** यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. सदर विक्रेता हे एकमेव मालक आहेत आणि सन २००६ पासून सदर मालमत्तेचा वास्तविक ताबा आहे. विक्रेत्यांनी येथे स्पष्ट केले आहे की, सदर मालमत्ता सर्व

माझे अशिलांनी नमुद केले आहे की विक्रेत्याकडून खालील अनुसूचीत नम्द मालमत्तेबाबतचे मळ श्रेणी करारनामा हरवले आहेत. हरविलेल्या दस्तावेजांचे तपशील

**हेल्थ ऐडस् प्रा.लि**. यांच्या दरम्यान झालेला दिनांक २८.०४.१९७४ रोजीचा करारनामा ;

**थाक सन्स इंटरनॅशनल** यांच्या दरम्यान झालेल दिनांक १४.०७.१९८१ रोजीचा करारनामा ; माझे अशिलांनी नमुद केले आहे की, विक्रेत्यांनी सदर दस्तावेज हरविलेबाबत पोलीस तक्राः केलेली आहे. माझे अशिलांनी नमुद केले आहे की, आजच्या तारखेपर्यंत सदर मुळ दस्तावेज सापडलेले नाही. उपरोक्त परिस्थितीत जर कोणा व्यक्तीकडे उपरोक्त सदर मुळ हरविलेले दस्तावेज असल्यास किंवा उपरोक्त मालमत्तेवर कायदेशी अधिकार, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यार त्यांनी त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेर्ज **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे अन्यथा अशा व्यक्तींचे दावा काही असल्यास त्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा असल्यास ते त्याग

# मालमत्तेची अनुसुची

गाळा क्र.३१८, ३रा मजला, क्षेत्रफळ ७१३ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, आता वासन इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. म्हणू-ज्ञात इमारत, पुर्वीची वासन उद्योग भवन सेनापती बापट मार्ग, फिनिक्स मिल समोर लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३, जमीन कॅडस्ट्रल सर्व्हे क्र.१६० भाग/१६३, महसूल जिल्हा मुंबई शहर, विभाग लोअर परळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण वॉर्ड प्यदित, अनुक्रमांक ४२१ ते ४२५ धारक रु.५०/ - प्रत्येकीचे ५ शेअर्स असलेले भागप्रमाणपत्र

क्र.०८१. ॲड. राजेश शर्मा

# जाहीर सूचना

सर्वांना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात श्री. विरेंद्र चुनिलाल देधिया हे निवासी फ्लॅट क्र.२ए, क्षेत्रफळ ३३० चौ.फु., अनुक्रमांक ११ ते १५ धारक भागप्रमाणपत्र क्र.४ आणि गॅरेज क्र.१ए, क्षेत्रफळ २१६ चौ.फु. तसेच अनुक्रमांक ५१ ते ५५ धारक दुय्यम भागप्रमाणपत्र क्र.११, केशव कृपा को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, हन्सोटी लेन, किरोळ रोड, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६ येथील निवासी जागेचे मालक आहेत यापढ़े सदर मालमत्ता म्हणून संदर्भ, यांनी येथे प्रस्तुत केले आहे की, श्री. चुनिलाल केशवजी देधिया व श्रीमती अमृतबेन चृनिलाल देधिया हे सदर मालमत्तेचे मूळ मालक होते. ज्याअर्थी श्री. चुनिलाल केशवजी देधिया यांचे १९.०४.२०११ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती अमृतबेन चुनिलाल देधिया, तीन मुली आणि दोन मुलगे अर्थात (१) श्रीमती पुष्पा नितीन विरा, (२) श्रीमतौ अल्पा चुनिलाल देधिया, (३) श्रीमती अलका ऊर्फ अमी महेंद्र विरा (४) श्री. हितेन चुनिलाल देधिया, (५) श्री. विरेंद्र चुनिलाल देधिया हे आहेत. पुढे (१) श्रीमती अमृतबेन चुनिलाल देधिया, (२) श्रीमती पुष्पा नितीन विरा, (३) श्रीमती अल्पा चुनिलाल देधिया, (४) श्रीमती अलका ऊर्फ अमी महेंद्र विरा, (५) श्री. हितेन चुनिलाल देधिया यांनी सदर मालमत्ता नोंदणी क्र.केआरएल-५-३४१४-२०१६ अंतर्गत दिनांक ११.०४.२०१६ रोजीचे नुक्तता करारनामानुसार त्यांचे शेअर्स श्री. विरेंद्र चुनिलाल देधिया यांच्या नावे मुक्त केले आणि . पदर मालमत्तेमध्ये श्रीमती अमृतबेन चुनिलाल देधिया यांच्यासह ५०% सह–मालक झाले यापुढे श्रीमती अमृतबेन चुनिलाल देधिया यांनी सदर मालमत्तेचे त्यांचे शेअर्स नोंदणी क्र.केआरएल-५–३४१६–२०१६ अंतर्गत दिनांक ११.०४.२०१६ रोजीचे बक्षीस खरेदीखतानुसार श्री. विरेंद्र चनिलाल देधिया यांच्या नावे हस्तांतर केले. माझे अशील आता सदर मालमत्तेचे एकमेव मालक झाले आहेत आणि आता त्यांना सदर मालमत्ता व शेअर्सचे अधिकार तारण ठेवून बँक*।* एनबीएफसी यांच्याकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कायदेशीर वारसदारांमार्फत दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय-**जयराम मिश्रा चाळ. गावदेवी** रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथे आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, सदर मालमत्तेवर कोणताही दावा नाही

### अंपलॅब लिमिटेड

दिनांक: १२ सप्टेंबर, २०२२

सीआयएन: एल९९९९९एमएच१९६४पीएलसी०१३०१८ प्लॉट क्र.१२, टीटीसी इंडस्टीयल एरिया, ठाणे बेलापुर रोड, दिघा, नवी मुंबई-४००७०८. वेबसाईट:www.aplab.com, ई-मेल:shares@aplab.com

## ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी द.३.३०वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरत्दी २०२० आणि दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि इतर लागु परिपत्रके आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ आणि सेबीमधील नियमाअंतर्गत एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ५७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त **शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २९** सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पस्तक बंद ठेवले जाईल.

्र हरित मोहिमेनुसार सन २०२१–२०२२ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/संबंधित डीपीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने दिनांक ५ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविले आहे. सदर वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.aplab.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार सूचनेत नमुद सर्व ठरावांवर कंपनीने एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी एनएसडीएलद्वारे एयात येणाऱ्या ई–वोटिंग सेवेमार्फत (रिमोट ई–वोटिंग) सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंगचे तपशिल खालीलप्रमाणे:

१) रिमोट ई-वोटिंग कालावधी २६ सप्टेंबर, २०२२ रोजी (स.९.००वा.) प्रारंभ होईल आणि २८ सप्टेंबर, २०२२ रोजी (सायं.५.००वा.) समाप्त होईल. तद्नंतर रिमोट ई-वोटिंग बंद

२) नोंद दिनांक गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या हिश्श्यावर भागधारकांचे मतदान अधिकार असतील. ठरावांवर सदस्याने दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही

३) कोणा व्यक्तिने २ सप्टेंबर, २०२२ अर्थात सूचना वितरणाकरिता नोंद तारखेनंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेला असेल आणि निश्चित तारीख अर्थात २२ सप्टेंबर २०२२ रोजी भागधारणा घेतलेली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून तपशिल प्राप्त करावे.

४) ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनअंतर्गत एफएक्यु व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा, टोल फ्री क्र.१८००२२२९९०.

मंडळाच्या आदेशान्वरं

ठिकाण: नवी मुंबई दिनांक: १२ सप्टेंबर, २०२२

सही/ राजेश के. देहेरक कंपनी सचिव व वित्तीय नियंत्रक

# SAMYAK CORPORATION LIMITED

A public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956
Corporate Identification Number: L51219MH1985PLC265766;

Open Offer for acquisition of up to 26,00,000 (Twenty-Six Lacs) Equity Shares, representing 26.00% (Twenty Six Percent) of the Expanded Voting Share Capital of the Target Company, Samyak Corporation Limited, at an offer price of ₹10.30/- (Rupees Ten and Thirty Paise Only) per offer share to the Public Shareholders of the Target Company, made by Mr. Tanuj Sharma, the Acquirer, in accordance with the provisions of Regulations 3 (1), 4, and such other applicable provisions of the Securities And Exchange Board Of India (Substantial Acquisition Of Shares And Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto, ('SEBI (SAST) Regulations') ('Offer').

This dispatch confirmation of the Letter of Offer advertisement ('Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement') is being issued by CapitalSquare Advisors Private Limited, the Manager to the Offer ('Manager') on behalf of the Acquirer in the newspapers, namely being Business Standard (English and Hindi Daily) (All Editions), Duranta Barta (Bengali daily) (Kolkata Edition), and Mumbai Lakshadeep (Marathi Daily) (Mumbai Edition), wherein the Detailed Public Statement dated Tuesday, June 21, 2022, which was published on Wednesday, June 22, 2022, in accordance with the provisions of Regulation 14 (3) of the SEBI (SAST) Regulations had been published ('Newspapers'), and the said should be read in conjunction with the:

(a) Public Announcement dated Saturday, June 18, 2022 ('Public Announcement'); (b) Detailed Public Statement dated Tuesday, June 21, 2022, published on behalf of Acquirer on Wednesday, June 22, 2022, in the Newspapers; (c) Draft Letter of Offer dated Tuesday, June 28, 2022, ('Draft Letter of Offer');

(d) Letter of Offer dated Tuesday, September 06, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement and Form No. SH-4 Securities Transfer Form ('Letter of Offer'); and (The Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, and the Letter of Offer are hereinafter referred to as 'Offer Documents').

The terms used in this Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement have the same meaning assigned to them in the Offer Documents unless otherwise specified. 1) Completion of Dispatch of the Letter of Offer The dispatch of the Letter of Offer to Public Shareholders as on Identified Date being Friday, September 02, 2022, for the purpose of this Offer, has been completed on Friday, September 09, 2022, the details of which has been summarized herewith as below:

Particulars Mode of Dispatch No. of Public Shareho Letter of Offer (Through Demat mode) 2. Letter of Offer (To Demat Non-Email cases and all Physical cases)

2) Availability of the Letter of Offer

a) Public Shareholders may access the Letter of Offer on SEBI's website at www.sebi.gov.in, The Metropolitan Stock Exchange of India Limited's MSEI's website at www.msei.in, The Calcutta Stock Exchange Limited's website at www.cse-india.com, Manager's website at www.capitalsquare.in, and Registrar's website at www.purvashare.com.

In case of non-receipt of the Letter of Offer, Public Shareholders, including those who have acquired the Equity Shares after the Identified Date, if they so desire, may download the Letter of Offer from the websites indicated above or obtain a copy of the same from the Manager or the Registrar at: MANAGER TO THE OFFER REGISTRAR TO THE OFFER

CAPITALSQUARE® Teaming together to create value

CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED 205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No. 11, CTS 70. Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India; **Contact Number:** +91-22-6684-9999/145/138 Email Address: mb@capitalsquare.in Website: www.capitalsquare.in Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/ Ms. Pankita Patel

SEBI Registration Number: INM000012219 Validity: Permanent Corporate Identification Number: U65999MH2008PTC187863

REGISTRAR TO THE OFFER PURVA SHAREGISTRY (INDIA) PRIVATE LIMITED 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Opposite Kasturba Hospital Lane, Lower Parel (East), Mumbai -400011, Maharashtra, India Telephone Number: +022-2301-2518/6761 E-mail Address: support@purvashare.com Website: www.purvashare.com
Contact Person: Ms. Deepali Dhuri
SEBI Registration Number: INR000001112 Corporate Identification Number: U67120MH1993PTC074079

3) Schedule of Activities for the purpose of this Offer

Kindly note the schedule of the major activities set forth below:

Schedule of Activities Last date of publication in the Newspapers of Recommendations of the Committee of Independent Directors of the Target Company for this Offer Wednesday, September 14, 2022 Last date for upward revision of the Offer Price and/or the Offer Size Thursday, September 15, 2022 Thursday, September 15, 2022 Date of publication of opening of Offer public announcement in the Newspapers Date of commencement of Tendering Period Date of closing of Tendering Period Thursday, September 29, 2022 Last date of communicating the rejection/ acceptance and completion of payment of consideration or refund of Equity Shares to the Public Shareholders

The action set out above may be completed prior to their corresponding dates subject to compliance with the SEBI (SAST) Regulations. 4) Other Information

a) The details relating to the procedure for tendering the Equity Shares are more particularly set out in the Letter of Offer b) The Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement shall also be available and accessible on the SEBI's website at www.sebi.gov.in, The Metropolitan Stock Exchange of India Limited's MSEI's website at www.msei.in, The Calcutta Stock Exchange Limited's website at www.cse-india.com, Manager's website at www.capitalsquare.in, and Registrar's website at www.purvashare.com. Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer

<u>CAPITALS</u>□UARE® Teaming together to create value

CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED 205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai – 400093, Contact Number: +91-22-6684-9999/145/138

Email Address: mb@capitalsquare.in Website: www.capitalsquare.in Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/Ms. Pankita Patel SEBI Registration Number: INM000012219

Corporate Identification Number: U65999MH2008PTC187863

For and on behalf of the Acquirer

Date: Monday, September 12, 2022 Place: Mumbai

### जाहीर सूचना

अधिभारापासून मुक्त आहे.

<mark>१) बिल्डर शहानी बिल्डर</mark> आणि <mark>झराज</mark> २) मे. झराज हेल्थ ऐडस् प्रा.लि. आणि

गुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून केले आहेत असे समजले जाईल आणि अामच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही. -

दुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, स्टेशन रोड, राजस्थान हॉलजवळ, रजिस्ट्रेशन कार्यालया समोर, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४. दिनांक:१३.०९.२०२२